

MINUTES OF YUKRAN, ANNUAL CONFERENCE (11th)

(INTERNAL CIRCULATION)

महाराष्ट्र युवक कांती दल अकावे वार्षिक शिबीर Date unknown

(दिनांक १६, १७, १८ मार्च)

Probably 1927

- संस्कृत -

- (१) स्त्रियांवरील अन्यायाच्या चौकडीसाठी स्वतंत्र न्यायालय हवे.

कोणत्याही काळातील स्त्री ही पुरातन काळापासून दडपली गेलेली आहे. अलीकडच्या काळात मात्र तिच्यावरील अन्यायाचे स्वरूप अधिक सूक्ष्म झाले आहे. भारतीय स्त्री ही याला अपवाद नाही.

गेल्या स्कॅडीड शतकातील भारतातील समजसुधारकांच्या घट्यत्वामुळे स्त्रियांच्या स्थितीत काहीसाठी फारख पडला आहे. घराच्या चार भिंतीन कोंडली गेलेलो स्त्री आका थोडी थोडी शिकु लागली आहे. नोंदरी करण्यासाठी बाहेर पूर्व लागली आहे, नोंदया - ढक्कासायांच्या अनेक दोन्हात स्त्रीने आपली पात्रता व बौजात्य सिद्ध केले आहे. यामुळे विकासाची काही नवी दोन्हे तिला खुली झाली आहेत. कष्टकरी वर्कात मोठ्या प्रमाणात पुरुषाच्या बरोबरीने स्त्री ससाराचा गाडा रेटत आहे.

मात्र घरकाम होत अजूनही स्त्री ची प्राथमिक जबाबदारी मानली जाते. नव्या जबाबदा-यांच्या औऱ्याबरोबर जुन्यातून त्या प्रमाणात मुक्तता न मिळाल्याने ती पिचत चालली आहे. मुलाला जन्म देणे ही स्त्रीच्या जन्माची इतिहासियना मानली जाते. प्रजोत्पादन व घरकाम - मुले वाढवणे या जणु किंवा कामापलील्डे समाजात स्त्रीला लाही भूमिका आहे जसे मानले जात नाही.

स्त्रीपुरुषामधील जन्मजात श्रेष्ठ क्षिप्रत्वाची मुत्युलक्ष्यनाही जाबूत आहे. याचा परिणाम हरघडी जाणवतो. गिर्धाण असो, नोंदरी असो किंवा दुट्टबाचे ढयवस्थापन असोत, स्त्री ही दुयशम मानली जाते. स्त्रीलडे स्क मानव म्हणून न पहाता एक साधन, स्क वस्तु म्हणून पाहिले जात. भोगवस्तु म्हणून स्त्रीलडे पहा-प्याच्या या वृत्तीचा भांडवलशाही रचनेत अतिशय विकृत अविष्कार दिसून येतो. पैशासाठी जाहिरातिच्या माफर्त स्त्री शरीराचे हीन प्रवर्गन केले जाते.

याच भोगवादी दृष्टिकोनामुळे स्त्री ही पुरुषाच्या वासनेची शिळार बनत आली आहे. सध्या स्त्रियांवरील बलत्वार, अत्याचाराची बातमी नाही असा स्क दिवस जात नसेल. बलत्वाराबदलचा आजचा आयदा स्त्रीला संरक्षण व न्याय देऊ शकत नाही.

याच भोगवादी दृष्टिकोनामुळे स्त्री ही पुरुषाच्या वासनेची शिळार बनत आली आहे. सध्या स्त्रियांवरील बलत्वार, अत्याचाराची बातमी नाही असा स्क दिवस जात नसेल. बलत्वाराबदलचा आजचा आयदा स्त्रीला संरक्षण व न्याय देऊ शकत नाही.

कुटुंबरचना बदलत गेली, स्त्रियावरील जार्थिं जबाबदारी ही वाढली. मात्र या प्रमाणात तिचे समाजातिल स्थान बदलले नाही. उलट आपले गैणपण स्त्री-च्या मनावर बिंबवत टेवण्याचा संस्कृतीरक्षाकाचा प्रयत्न जारी आहे. हुंडापांधती

पत्तीनिष्ठा ठसवणारी वत्रूवैकल्ये, उपासतापास हत्यादी अर्मलाडाचा आगऱ्ह पुरुषासाठी व स्त्रियासाठी वेगवेगळे नितिनियम, ही स्त्रीच्या दुयोगत्वाची आणि सांस्कृतिक दडपणाची काही उदाहरणे.

मुस्लिम स्त्रियांची स्थिती याहूनही भयानक आहे. हिंदू स्त्रीला उपलब्ध झालेला अधारिपुरा कायथाचा आधारही तिला नाहश तलाकची टांगती तल्वार सतत तिच्या डोक्यावर असते.

स्त्रियांची ही परिस्थिती बदलायची असेलतर प्रामुख्याने स्त्रियांना शिक्षण व रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे. स्त्री शुद्धाना विधेपासून वंचति ठेवण्याचा आपल्या परंपरेमुळे आपली परिस्थिती बिनतद्वार व नशिबाचा भाग घेणून स्वीकारण्याचो वृत्ती पक्की झाली आहे. स्त्रियांना शिक्षित करण्याचा प्रयत्नाच्या बरोबरीनेच, जन्मजात उच्च - निचतेच्या मुल्यकप्लनेचा बळी झालेल्या स्त्री व पुरुष या दोन्ही घटलांचे प्रबोधन करण्याची आणि दुसर्व्हीडे पुरुषाप्रधान संस्कृतीवर आधारत करणारे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.

स्त्रिला दडपण्याचा स्व भाग घेणून तिचे ढोत्र धरापुरते मर्यादित लरुन तिला समाजातील उत्पादन फ्रक्तियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. यामुळे निर्माण झालेले पुरुषावरील स्त्रीचे अवलंबन नाहीसे होणे हे स्त्रिपुरुषांमधील विषमता नष्ट होण्यासाठी आवश्यक पाऊल आहे. यासाठी व माणूस घेणून श्रमाचा हक्क व कामाचा अधिकार स्त्रीला मंजूर झाला पाहिजे. याच बरोबर पारंपारिकपणे स्त्रीच्या घेणून मानत्या गेलेल्या जबाबदा-यात पुरुषाने आपला वाटा उचलला पाहिजे.

या दृष्टीने युवक कांती दलाचे अकरावे वार्षिक शिबीर पुढील मागण्या करित आहे.

- १) काम करण्यास पात्र अशा सर्व स्त्रियांना रोजगार मिळाला पाहिजे.
- २) काम करणा-या स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणाधरांची सोय झाली पाहिजे.
- ३) तालुका, जिल्हे, शहरे या ठिकाणी मुलींसाठी व नौकर महिलांसाठी वसतीगृहे झाली पाहिजेत.
- ४) भारतात सर्वत्र समान नागरी कायदा लागू केला पाहिजे.
- ५) स्त्रियांवरील अन्यायाच्या चौकशीसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी.
- ६) मधुरा लेसचा पुनर्विचार ठहावा. बलात्कारासंबंधीचा आजवा कायदा बदलला पाहिजे, व अशा खटत्यातील स्त्रीच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.
- ७) समान वेत कायदाची अमलबजावणी झाली पाहिजे.
- ८) बाल विवाह प्रतिबंधल कायदाची कडक अमलबजावणी झाली पाहिजे.

मुक्ताः :- न. महेश हिवारे

अनुमोदन : - प्रमुख सरदार.

(२) राखीव जागा चालू ठेवून त्याची कटाढाने अमलबजावणी करा.

भारतीय समाजऱ्यस्था ही सर्व प्रकारच्या विसमतेवर आधारावूली आहे. ही समाजातील विषमता भारतात अस्तित्वात असलेल्या आणि दृढूल झालेल्या जाती-ठ्यकस्थेमधून निर्माण झाली. जातीव्यक्तस्थेला हिंदू धर्माती संघातिळ अधिष्ठान निर्माण करून देण्यात आले. आणि म्हणून ही विषमता सर्वच स्तरावर वाढीस लागल्याचे दिसून येते. तसेच स्वतंत्र भारताने स्विकारलेल्या भांडवली आर्थिक विकासाच्या पद्धती-मुळे अस्थिर विषमता ही बेळील वाढल्याचे दिसते.

म्हणून भारतीय राज्यघटणेने समानतेचे* तत्व मान्य करून सुध्दा घार्थिक परंपरा आणि जाती ठ्यकस्था यामुळे समाजातील जे घटक सामाजिक आणि आर्थिक-इत्या ज्ञानेषित व मागासलेले राहिले, त्याना हतर घटकांच्या पातळीबरोबर आण-प्यासाठी आंही खास सवलती धाव्यात अशा प्रकारची घटनांनक ततुद करण्यात आली.

ज्यांना अशा प्रकारच्या सवलतीव राखीव जागा देण्यात आल्या, त्यात अनुसूचीत जाती, जमाती, भटक्या आणि विमुक्त जमाती यांचा समावेश आहे. तसेच या सवलती आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकानाही देण्यात आल्या.

सवलती व राखीव जागा यात, केंद्रीयक व राज्य विधिमंडळात राखीव जागा, शैक्षणिक सवलती आणि प्रामुख्याने त्रासनीय व सार्वजनिक उद्योगांत्रात नोक-यातील सवलती या प्रमुख होते.

यापेक्षी नोक-यातील सवलती ह्या आर्थिक-इत्या सरकाण दैर्घ्ये व प्रगती घडवून आणने या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

भारतातील अनुसूचीत जाती, जमाती आणि भटक्या व विमुक्त जाती यामध्ये अंतर्मार्व होणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर राखीव जागांचे आजचे प्रमाण झापूरे आहे. परंतु गेल्या तीस वर्षात जे प्रमाण ठरविण्यात आले, त्याचीही काटेकोरपणे, जाणिवपुर्वक अमलबजावणी करण्यात आली नाही.

१) केंद्रीय नोक-यातील राखीव जागांची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे.

२) १९७३ मध्ये ९५ सार्वजनिक दौत्रातील उद्योग.

	प्रथम श्रेणी	द्वितीय श्रेणी	तृतीय श्रेणी	चतुर्थ श्रेणी	झाडवाले
अनु. जाती	०.९५	२.५७	९.१५	२४.६	८०.९०
अनु. जमाती	०.२३	०.२८	२.००	८.२५	४.५०

भांडवलशाही आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये बेकारी अपरिहार्यपणे वाढत जाणार ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उच्च वर्णीय व हितसंबंधीय लोकांकडून

राखीव जागां विरोधी मूमिळा मांडण्याच्या आणि बेकारीला जणू सखीव जागा हेच कारण आहे असे पासविण्याचा साचत्याने प्रयत्न केला जात आहे. ही मूमिळा शिदाभूल करणारी आहे.

मूमिळा.

- १) राखीव जागा या समाधानकराळ परिस्थिती निर्माण होईपर्यंत जसाचे कांही काळ चांलू ठेवण्यात याव्यात.
- २ राखीव जागांची अंमलबजावणी काटेकारपणे करण्यात यावी. त्यासाठी परिष्ठामकारक यंत्रणा निर्माण करण्यात यावी.
- ३) नोक-यातील बैकलोग भरून काढावे.
- ४) अन्य आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकाचाही समावेश करण्यात यावा. त्यासाठी जत्यन्न हा निकण असावा. व त्यांच्यासाठी सुध्दा संध्या देण्यात आलेल्या सवलती चालू ठेवाव्यात.
- ५) घटकया व विमुक्त जमाती यांचा अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करण्यात यावा.
- ६) नवबौद्धांना सर्व सवलती देण्यात याव्यात.
- ७) मुसलमानातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुबळे त्याच फ्रापो धमातरीत खिल्जन यांनाहो सवलती देण्यात याव्यात.

सुचक :- सुभाष लोमटे.

अनुमोदक :- गोविंद केंद्रे.

भारत हा शौती प्रधान देश आहे. असे असुनही भांडवली अद्यागीक विकासासाठी जे प्रयत्न इथे केले गेले, त्या प्रमाणत शौती विकासाला चाला देप्पाच्या दृष्टीने नियोजनात विचार केला गेला नाही. जो काही शौती विकासाचा विचार केला गेला त्याचा पुणी प्रायदाबद्या शौतक-याना झाला. त्यामुळे बद्यां शौतक-यांच्या हातावर जमीनीचे केंद्रीकरण होते गेले व छोट्या मध्यम कौरब्बाहू शौतक-याना शौती करण्यासाठी आवश्यक आसण-या साधनांचा (औषधीं, रासायनिक तत्त्व, बिक्रियांने) भरम्साठ वाटण्यात्या किंतीचा परिणाम म्हणून शौती करणे तो ह्याचं होत आहे.

महाराष्ट्रात योजनार हमी योजना व किमान वेतन या मुळे तसेच शौती मालाच भाव बांधून न दिल्यामुळे, शौतीला आवश्यक आसण-या उपरौक्त साधनाचे भाव वाढत असून या मुळे मजुरांना जास्त मजुरी दिल्यानंतर आम्हाला शौती परवडत नाही असा चुकीचा समज छोट्या व मध्यम कौरब्बाहू शौतक-या मध्ये झाला आहे. त्यामुळे छोटे शौतकरी व मजूर या एका वर्गातंगत चूकीच्या समूहीने ग्रामीन भागात संघर्ष निर्माण झालेला दिसतो. हा वर्गातंगत संघर्ष ठारू, शौतमजूर, छोटा, मध्यम कौरब्बाहू शौतक-यांने खालील मागण्यावर आपले लडै उमे कसून आपली युद्धी भवक्षम करावी. असे युक्तांदवे अकरावै वार्षीक आधीक्षण अवाहन करात आहे.

- (१) किमान व समान वेतनाची काटकोर अमलजावनी झाली पाहीजे.
- (२) कामाचा हक्क हा मुळमुळ हक्क म्हणून घटनेत समाविष्ट झाला पाहीजे.
- (३) शौती मालाचे भाव बांधून द्या.
- (४) कौरब्बाहू छोट्या शौतक-यांचे कर्ज मापत करा व मध्यम कौरड वाहू शौतक-यांच्या कर्जाचे हप्ते पाढून द्या. व्याजाचा दर कमी करा.
- (५) शौतीतील सर्व मालाची खरेदी - विक्री योजना सरकारी पातळीवर सुरु करा.
- (६) मौद्या धरणा प्रमाणांच सार्वजनिक विहरी पाढून पाणी हे राष्ट्रीय संपत्ती मानुन शौतीला पाणी प्रवठा करा. दृष्काळी भागतील शौतक-यांचे कर्जमापनीचे निणर्य आम्लात आनावैत.
- (७) शौतीचे बांध, सामुदायिक विहरी, नाला, बंडींग, जमीन सपाटीकरण ही कामे युद्ध पातळीवर रुजगार हमी योजनेखाली सुख्तात करा.
- (८) धरणग्रस्ताना त्याच धरणाच्या पाण्याखालील जमीन मिळवून द्या.

- (९) छैट्या शोतक-यांना शौतोसाठी लागणारी संधने व रासायनिक रसे, औषधे, बि बियाने औजारासहित, मौफनत देण्यांत याचि.
- (१०) बड्या शोतक-याच्या शौतो उत्पन्नावर कर लावा.
- (११) बड्या शोतक-याची सक्तीन कर्ज वसूली करा.

या मागण्यावर विचार झाला नाही व योतून शोतकरी - महुरी याच्या हिताने सरऱ्याण झाले नाही तर ते आपल्या लक्ष्यावदारेत्या मागण्यामार्य कल्प घतील. तसी सुखात झाल्यास पण दिसते आहे. याचे अुदाहरण म्हणून कोंदे उत्पादक शोतक-याच्या आन्दोलन. त्या आन्दोलनाचे यक्कादचे शिखीर प्रण पांठीबां देते आहे व शोतकरी आपल्या प्रश्नावर लढायला नैदानात आला याचे स्वामत करते आहे.

सूक्त :- रंगा रावूर.

अनुमोदक :- मदन फुलारे.

नांदू -

मानवी जीवन व समाज याचा आधार श्रम हाच आहे. सामाजिक ठिकान्हार व अंयकितचे उपजिवीका यात श्रमाचा सवार्ता मोठा वाटा बाहे. समाजात उत्पादन ग्रंथिया असऱ्यांपणे चालू असते. परंतु नफा ही अेकमेव प्रेरणा वसलेल्या यंत्रप्रथान मांडवंशी अर्थात्यक्षस्थेत काढ मागणा-यांना काम मिळत नाही. या उत्पादन पद्धतीत दिवसेन दिवस बेकारी वाढत जाणार याबदल आता कोणाच्याही मनात शंका नाही, शोकशाही स्वातंत्र्याचे व सामाजिक न्यायाच्या तत्वाचे शोखी मिरवणा-या सत्ता-शा-यांना या वास्तवाची फिकीरही वाटत नाही.

हयामुळे निर्माण होणारा असंतोष शमविष्यासाठी व आपत्या कल्याणकारी राज्यक्षमस्थेचा बुरखा कायम ठेवण्यासाठी कांही जुजबी उपाय येथिल सत्ताधा-याकडून पोऱिले जातात.

महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना हा त्याचाच नमुना आहे. प्रश्नाच्या ड्याप्टीच्या इष्टीने रे.ह. योजनेतील तरतुदी खुपच तोकडया आहेत, त्यामुळे नागदाभरच्या योजना प्रत्यक्षात येण्यात अनेक अडचणी येतात. पुरे शी कामे न काढणे, हंगामात कामे न काढणे, फगार पाटव, सौर्झ सवलती या बाबतीत हेस्सांड, नोकरशाहीची उदासीनता व अकार्यकापता यामुळे छात्र छात्रांनी शेल्लंश मजूरांचे हाल होत आहेत. या योजनेमुळेच कांही नागरीकांना, कांही लाड, दिलासा मिळत आहे हे सरे आहे पण यावर समाधान माणणे कूळ ठरैल.

युवक कांती दलाच्या ११ ठ्या शिबीरात असा ठराव करण्यात येत आहे की, रोजगाराचा मुलभूत हक्क झाला पाहिजे व सर्व श्रमिकांना किमान वेतनाजैवजी जीवन वेतन मिळाले पाहिजे. माणूस म्हणून जगता यावे यासाठी प्रत्येकाला जीवण वेतन मिळाले पाहिजे हे आता सर्वमान्य आहे. परंतु या बाबतीतही राज्यकर्त्यांची भूमीका ही जुजबी उपया योजना करणे हीच आहे. ज्या संघटीत शक्ति दबाव आणतात, त्याच्या वेतनात वाढ करायची व तेव्हढयापुरता प्रश्न हातावेगळा करायचा हेच धोरण आहे. असंघटीत औद्योगीक कामगारांना व शेतकऱ्यांना जेथे किमान वेतनासाठी झागडावे लागते. व त्यासाठी जेल, लाढया, गोळया सोसाठ्या लागतात तेथे जीवन वेतनासाठी तर खुपच मोठी लढाऱ्यावी लागेल यात शंका नाही.

सूचक :- भालचंद मुणगेकर.

अनुमोदक :- रंगा राहुरे.

स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या चुकीच्या घोरणामुळे, खाजगी उथोगाच्या दडपणामुळे औद्योगिक विकासाचे केंद्रीकरण होत गेले. ब्रिटिशांनी भारतीय संपत्तीचे शोषण करण्याच्या हेतूने उथोगांना आवश्यक असलेल्या सोर्ह सवलती उपलब्ध केल्या. कंच्या व पंक्या मालाची आयात - नियर्ति सुलभ ठहावी म्हणून मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरांमध्ये उथोगांचे केंद्रीकरण करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेच्या गरजेनुसार नियोजनबद्ध औद्योगिक विकास करण्या ऐवजी खाजगी उथोगांच्या सोर्ह प्राणे उथोगांचा विकास करण्यात आला. व त्यामुळे मुंबई कलकत्त्यात केंद्रीकरण झाले. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झासाम आदि राज्ये पुण्यंतः मागासलेली राहिली. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य असले तरी मराठवाडा, कोकण, विदर्भ हे प्रदेश औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या अन्य राज्या प्राणेच मागासलेले राहिले आहेत.

अशा त-हेच्या औद्योगिक असमतोलातून असंख्य प्रश्न अनिमाण झाले आहेत. मागासलेल्या विभागातील जनतेला हा आपल्यावर करण्यात येत असलेला अन्याय आहे. असे वाटते. यातून मराठवाडा, कोकण, विदर्भातील जनतेने उग्र आंदोलने करून असंतोषाही जाहीर केला. परंतु शासनाच्या औद्योगिक विकासाच्या घोरणात तसूभरही फरक पडला नाही. उलट जुळी मुंबई, बँकबे रेकलेशन, पुणे - मुंबई औद्योगिक पट्याचा विकास करून केंद्रीकरणात दिवसे-दिवस भर पाढून औद्योगिक विकासाची विषमता वाढवत ठेवली.

मागासलेल्या विभागात आंदोलने झाल्यावर शासनाने त्यांच्या प्रादेशिक विकासाची आशासने देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मागासलेल्या विभागातील जनतेच्या डौळ्यात घुळफेळ करण्यात आली. मराठवाड्यातील मनमाड-नांदेड रेल्वे रुदीकरण व जळगाव-सोलापूर, बीड-सोलापूर मार्ग नवीन रेल्वे चालू करणे, कोकणात रेल्वे नेणे या बाबतीत भरीव प्राती अधापही झालेली नाही. औद्योगिकरणा बाबतीत तर या तिन्ही विभागात काहीच प्राती झालेली नाही. बँकलांग भरून देण्या संघीच्या वेळो - वेळी दिलेल्या अस्वासनांना पानेच पुसण्यात आली.

आधोगिक विकासा बाबतीत झालेल्या अन्यायामुळे या तिन्ही विभागात बेळारीचे प्राण अन्य विकसित भागापेक्षा दिवसे - दिवस वाढत आहे.

आधोगिक विकासातील ही विषमता भरून काढणे निष्ठीचे असून उथोगांचे केंद्रीकरण ताबडतोब थांबविष्यात यावे. जुळी मुंबई, बँकबे रेकलेशन पुणे - मुंबई आधोगिक पट्टा इत्यादी उथोगांचे केंद्रीकरण होत असलेल्या योजना थांबविष्यात

याढ्यात व उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्यात येवून मागासलेल्या प्रदेशांचे औद्योगिकरण डापाटयाने करून तेथे रोजगाराचो उपलब्ध करून घावी जशी मागणी या ठरावान्वये युवक कळाती दल करीत आहे.

मराठवाडा, कोकण व विदभार्ती शैतीचा विकास पाटबंधारे योजना, ग्रामविकास, शिळ्डाण संस्था, व रोजगाराभिमूल उद्योग घंडाची उभारणी करून या विभागांचा सवार्गीनं विकास घडवून आणावा. आणि आर्थिकदृष्ट्यां उपेक्षीत घटकानंता याचे फायदे मिळतील यावर कटाक्षा ठेवावा.

सूचक :- हुसेन दलवाही.

अनुमोदक :- रविंद्र सांखे.

बरूरे. -

शिक्षाण हे मानवी व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन व नवसमाज निर्मीती प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. सध्याचे शिक्षाण हे विषय स्पर्धेवर व रोजगार उपलब्धीचे साधन असल्यांनं सांस्कृतीक परंपरा असणारांची मक्तेदारी झाली आहे. हे ताबडतोब थांबविले पाहिजे. आजचे शिक्षाण हे नफ्यावर आधारलेल्या भांडवळी अर्थठयवस्थेचा परिपाक आहे. हि वस्तुस्थिती आहे. विसंगत ठळवस्थेचे हे शाळानां आजच्या विधाध्याने व युवकांने स्विकारले पाहिजे.

शिक्षाण दिवसे दिवस तंत्रसाधन होताना दिसते व त्याचे दुषपरिनाम ग्रामिण शाळा पर्यंत प्रतिबिंबीत झालेले दिसतात. उदा.: - १० + २ + ३ हा अभ्यासक्रम घेता येथील या नवीन आकृतिबंधनामुळे ग्रामिण भागातील शिक्षाण संपूर्ण शाळाराखीमुख झाले आहे. आणि पुरेसा प्रशिक्षित शिक्षाक वर्ग नसल्यामुळे त्याचा परिनाम दिवसे दिवस विधाध्यांच्या निकालावर होत आहे. शहर व ग्रामिण भागातील विधाध्यांचे शालांत परिक्रोत उर्तीण होण्याचे आणेकी २:१ हत्के आहे. आणि याचा परिनाम ग्रामिण भागात उच्च शिक्षाण घेणा-या विधाध्यावर होत आहे. मराठबाड्यात ७४ साली उच्चशिक्षाण घेणां-यांची संख्या ज्वळ ज्वळ ५०,००० पर्यंत होती ती गेल्या ४ वर्षांत ३०,००० पर्यंत घसरली आहे.

आपल्याड्यांच्या भांडवळी अर्थठयवस्थेमुळे रोजगार हा मर्यादित स्वरूपातच निर्माण होणार व त्याचा परिणाम म्हणून येथे बेकारांची संख्या दिवसे दिवस वाढणार १० + २ + ३ या नवीन आकृती बंधामुळे ही संख्या घटताना दिसते. आणि सुशिक्षित देशारांच्या स्वेच्छी अर्द्ध शिक्षित बेकारांची संख्या वाढत आहे. जे इतरथा सत्ताधा-यांना हवेच आहे.

हया अर्द्धशिक्षातीतांना कोणत्याही प्रकारे घंडे शिक्षाणाच्या सोई उपलब्ध न केल्या गेल्यामुळे त्यांना साधा मजूर म्हणूनच रोजगार हमीवर काम करावे लागते आहे. या नव्या आकृती बंधावर दृष्ट्य परिणाम ग्रामिण भागातील महाविद्यालये विधार्थीं संख्येच्या अभावी बद पडणार आहे. आणि जे काही थोडे बहुत शिक्षाणाचे वारे ग्रामिण भागात होते ते संपूर्ण बद होणार आहे. आणि मग शिक्षाण हा फक्त शहरातील लोकांची मक्तेदारी होणार आहे. अथात शिक्षाणाच्या आजच्या परिस्थितीस १० + २ + ३ हाच एकमेव अभ्यासक्रम जबाबदार नाही असे आज गृहित घरले तर आज तरी हैच कारण दिसेल. आधिव बेकारीमुळे सर्वसामान्य मालझ व विधार्थीं शिक्षाणाच्या बाबतीत विलळाण उदासीण आहे. व त्यातच या नव्या आकृती बंधाची भर पडल्याने हथले आहे नाही ते ही ग्रामिण शिक्षाण संपणार की लाय अशी अवस्था निर्माण झाली आहे.

ही शिक्षाणाची विजम कोँडी फोडण्यासाठी झासन जा असमर्थ ठरले तर ती कोँडी फोडण्यासाठी युवा शक्तीच नजीकच्या काळोत रस्त्यावर येयील असा गपीर हजारा युवक कांती दलाचे ११ वे वार्षिक शिबीर देते आणि आच अनुसंधाने खालील पागण्या करते.

- १) क्रिमान मोदीक पर्यंत शिक्षाण सकतीचे व मोफत करण्यात यावे.
- २) सकतीचे छांगजी बंद करावे.
- ३) शिक्षाण माहृषाणेतुन देण्यात यावे.
- ४) कान्हेनस व पब्लिकस्कूल त्वरित बंद करा.
- ५) १० + २ + ३ या नवया आकृती बंधाचे पुनर्मूल्याक्त करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात.
- ६) ग्रामिकभागातील दूबील घटकांना शिक्षाण घेता यावे व महाविष्णालय संस्थेच्या अटीमुळे बंद पद्धनयेत म्हणून १२ वीला ऐ.टी.के.टी. जून १० पासून सुरु वरावी.
- ७) दलित व द्वार्बील घटकांच्या विद्यार्थ्यांची शिक्ष्यवृत्ती महागाहा निर्देशांकानुसार वाढवावी व त्याची राहण्याची व जेवण्याची ठऱ्यवस्था करावी.
- ८) ग्रामिण विद्यार्थ्यांवरील अनुमान लगावा B + नियम बंद करावा.

सुकक :- अजित सरदार.

अनुमोदक :- जानोबा जरीफटले.